

June 8, 2023

The Secretary, Listing Department BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001.
Maharashtra, India.
Scrip Code: 500470

The Manager, Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor, Plot No. C/1,
G Block, Bandra-Kurla Complex, Bandra,
Mumbai – 400 051.
Maharashtra, India.
Symbol: TATASTEEL

Dear Madam, Sirs,

# <u>Sub: Advertisement published in newspapers under Investor Education and Protection Fund</u> (IEPF) Rules

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the following documents:

- a. Clippings of the newspaper advertisement published in Indian Express (English Language) and in Navshakti (Marathi language);
- b. Copy of reminder letter sent to concerned Shareholders whose dividend(s) are unclaimed for 7 consecutive years and whose shares are liable to be transferred to IEPF Authority during Fiscal 2024.

Pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, the Company has sent the above reminder letters in physical mode to all concerned Shareholders.

The above information is also available on the website of the Company www.tatasteel.com

This is for your information and records.

Yours faithfully, Tata Steel Limited

## Parvatheesam Kanchinadham

Company Secretary & Chief Legal Officer (Corporate & Compliance)

Encl: As above

#### **TATA STEEL LIMITED**

## BEFORE THE STORM

 $Fishermen \ pull \ out\ a\ boat\ towards\ the\ shore\ as\ the\ region\ braces\ for\ Cyclone\ Biparjoy,\ in\ Vasai\ near\ Mumbai\ on\ Wednesday.\ Pinton and the properties of the properties o$ 

# **Beyond numbers: Decline in heat** stroke deaths; many unreported

RUPSA CHAKRABORTY MUMBAI, MAY 31

WITH OVER 2,000 reported heat stroke cases — nearly three times higher than that of last year nigher than that of last year, Maharashtra recorded just 12 confirmed fatalities till May, all of whom were related to Maharashtra Bhushan award ceremony held in Kharghar. It indicates that no other re-maining 35 districts has wit-nessed any death. This is in stark contrast bet

This is in stark contrast last year when Maharashtra reported 18 confirmed deaths and 13 suspected fatalities with only 750

pected fatalities with only 750 cases of heat stroke till May 31. This year, in the first five months, Maharashtra witnessed 2,189 cases of heat strokes, of which 410 were from Raigad where the creemony was organized in April.

Out of the remaining cases, 251 were from Wardha and 167 from Mumbai Suburban. Unlike the strokes the sweet pound that

from Mumbal Suburban. Unlike last year, there were only two suspected deaths—one each in Yavatmal and Palghar. Last year, out of the 18 con-firmed heat stroke deaths, 10 were from Nagpuritseff. But this year's data collected by The Indian Express showed that though the temperature in Nagpur was hovering around 43 degrees with furr warnings of degrees with furr warnings of Nagpur was hovering around 43 degrees with four warnings of heat wave, the drought-prone district in Vidarbha region didn't witness a single death, not even a suspected casualty till May end—similar like 2020 and 2021 which was attributed to less exposure to heat due to the Covid-19 restrictions. However, the decline in numbers alone cannot be a sign of relief as several cases are go-

of relief as several cases are go-ing unreported in Maharashtra.



front of a hotel. In the next con-secutive days, two more sus-pected deaths were reported. Of these, two were unidentified. The exact cause of their death awaits a postmortem report. But even after two weeks of their deaths, the health department is inno hurry to conduct the essen-tial post-mortem, required to certify the deaths. De Bhama Sonhusare district

certify the deaths.
Dr Bhavna Sonlusare, district health officer of Nagpur Municipal Corporation, said that the district death committee responsible for analyzing the medical and autopsy reports to continuities of the death of the death of the stroke, was yet to get the reports as of May 31.
"As far as I know, the autopies haven't bean conducted yet."

"As far as I know, the autopsies haven't been conducted yet. And without the reports, the death committee can't conclude. Manyatimes, the individuals on the influence of alcohol, sleep on the roadside and succumbed

#### HEAT STROKE IN MAHARASHTRA

12

death in one of the 14 deaths. But 16 oft know about the second case and the medical reason." There has been a rise of half a degree centigrade in the Arabian Sea in the last 30 years. The number of districts that are prome to the heatstware has gone up to 13—nine in Vidarbha and two each in central and north Maharashtra—from seen

patient with a compromised heart suffers from a heart attack

death in one of the 14 deaths. Bu



which didn't find its mention in the dashboard of the public health department.

On May 17, the first death was reported when a body of a 45-year-old male was found in front of a hotel, in the next concernitive days, two more supported with the contractive days, two more supported in the contract was the more supported. sions of the forensic experts.
"In cases of heat stroke, the body absorbs the heat which pushes up the temperature over 40 degrees. Even after death, the body cools more slowly which fastens the decomposition of the cadaver, diluting the findings," said a forensi g me manng, said a forensi expert. Infact, out of the 14 deaths in Kharghar, two were not counted as heat stroke deaths. Speaking to The Indian Express, Raigad Collector Yoges Mhase said, "The post-mortem showed heart attack as a cause of

the influence of alcohol, sleep on the roadside and succumbed due to dehydration in the heat. So, autopsy reports are essen-tial," she said. When asked the reason for the delay, she said, "Ican't com-ment on it but in case of un-known bodies, hospitals wait for some days for the families."

However, this kind of delay

perature from heat stroke, ama-teur doctors call it death due to heart attack," said another foren-

sic expert.

In a similar incident, the death of a 21-year-old pregnant tribal woman in Palghar has been overruled as fatality due to heat stroke. Dr Dayanand Suryawanshi, DHO, Palghar confirmed it

cases and deaths that otherwise go unrecorde, and deaths that otherwise go unrecorde, Appaso Dhulaj, director, disaster management cell, said, "Often, the doctors confuse heak stroke with cardiac attack or other comorbidities. This kind of underreporting becomes and block in assessing reality."

But underreporting of heat stroke deaths is the biggest of control of the property of the control of the property of the cardiac stroke deaths is the biggest of the control of the property of the cardiac stroke deaths is the biggest of the control of the property of the cardiac stroke deaths is the biggest of the cardiac stroke deaths.

struction in gauging the impact of the rising temperatures on hu-man health.

man health.

Bhagwan Kesbhat, CEO from
NGO Waatavaran that works for
environment issues said, "At a
time when we are talking about
the Climate action plan to tackle
the increasing challenges of climate changes, we need to have
accurate data on its impact on
humans This can belnus form... humans. This can help us formu-late plans, rather than sitting

late plans, rather than sitting blind to such a grievous issue without data on heat stoke." In Nashik, the district has started cooling wards in three hospitals. And the migrant workers have been instructed to avoid working in the afternoon. The garden department in the state has been instructed to avoid working in the afternoon.

and two eat in ternial and north Maharashtra – from seven in the last few years, as per Relief and Rehabilitation department. The forensic experts outlined that though the rising temperatures can increase the incidences of heat strokes, the government is falling far behind in training the doctors in rural regions in the diagnosis and classifications of deaths which can help to formulate policies to save lives. "Old age, chronic diseases, alcoholic habits among others are considered as risk factors. So, if a patient with a compromised keep the gardens open in the af-ternoon and so that the labourers and passers-by can rest in the

# Khalistan conspiracy: 2 plead guilty, years in jail

EXPRESS NEWS SERVICE

A SPECIAL court on Wednesday sentenced two men, arrested by the National Investigation Agency (NIA) for alleged links to a radical group attempting to revive Sikh militancy for a separate Khalistan, to five years in jail after they

militancy for a separate Khalistan, to five years in jail after they pleaded guilty.

Harpal Singh and Gurjeet Singhwere convicted forcriminal conspiracy and under relevant sections of the Unlawful Artivities. (Prevention) Art. Harpal who was arrested on December 2, 2018, and Gurjeet on December 2, 2020, had made separate pleas before the court stating that they want to "voluntarily and willfully plead guilty.

The court granted them time to consider their decision. The two told the court that they had decided to go a head with their decision of pleading guilty, after they were explained the consequences of their pleas Following this, the court proceeded to frame the

court proceeded to frame the

court proceeded to frame the charges against them and they pleaded guilty. In its chargesheet, the NIA had alleged Harpal was active on social media and sought the creation of a separate Khalistan and had links with a radical group called Babbar Khalisa International. Gurjeet was alleged to have motivated co-accused Moin Khan and directed him to purchase a pistol to carry out illegal activities. Harpal and Gurjeet allegedly posted videos containing praises of militant Jagar Singh Hawara-who was convicted for the assassination of former Punja Sassination of

# Identifying false news will not lead to automatic taking sentenced to 5 down: Centre tells Bombay HC

OMKARGOKHALE

THECENTRE on Wednesday told the Bombay High Court that identification of misleading or false content by the Fact Check Unit (FCU) of the Ministry of Electronics and Information Technology (Meit'Y) would not lead to its automatic taking down the accined and information of the Ministry of the Ministry of Electronics and Information Technology (Meit'Y) would not lead to its automatic taking down the accined nature would not be a factor of the Ministry of the Mi

past Supreme Court judgments. On April 24, the Bombay High

On April 24, the Bombay High Court observed that amendment to the rules, which includes a pro-vision for setting up FCU, does not seem to offer protection to fair criticism of the government through parody or satire. In its earlier affidavit, the Centre had stated that the FCU may only direct the removal of such information set shirting and such such such set shirting set shirting and such such such set shirting set shirting and such such set shirting s

may only direct the removal of such information pertaining to government policies and programmes, not satire or artist impression, and had called the plea "premature" with a notification for FCU yet to a notification for FCU yet to be notified.

On Wednesday, the Centre extended the earlier statement and submitted that the Fact

CheckUnit, setup to identify "fake news" published online related to the government, will not be notified till July 10. The FCU is stipulated under the recently amended Information Technology (IT) Rules.

The MESTY in its detailed afficial traited but the cubicing of the state of the state

davit, stated that the submis by the petitioner that any false and misleading information re-

by the pertitioner trat any faise and misleading information regarding the business of the government would automatically result in taking down of the said content was "completely unfounded and far from reality." The Ministry stared that in the event any social media intermediary is notified of any false or misleading content, then after examining the same, the intermediary could either take it down or even choose to continue allowing it to display the same on its platform. "Under Rule 3(1)(b)(v) the identification of the Fact Checking Unit of the Central Government will have no binding effect on the intermediary nor would it have any effect in the nature of direction to block the said information/content as

the said information/content as

the said information/content as contemplated under section 69A of the IT Act", the affidavit stated. The MEITY stated that an aggrieved person whose content has been flagged by the FCU would always have a legal remedy. "In case, where the Fact Check Unit., intimates the intermediary that any information displayed on its platform is based on patently false and misleading facts, any person aggrieved by the availability of such information would be entitled to pursue tion would be entitled to pursue any legal remedy, the court shall be the final arbiter of the factual correctness of the information", the affidavit stated.

The Centre also said that Rule 3, which provided that the MeitY can notify a fact-checking unit to identify and tag false or fake on-line news regarding government's activity, only dealt with due diligence to be followed by the intermediary.

"The said provision in no way confers any nower upon the

"The said provision in noway confers any power upon the Central Government to block any information, which power is separately provided under Section 69A of the Information Fedmology (IT) Act and to be exercised independently, by a separate authority," the affidavit stated.

stated.
The Ministry argued, "The said intermediary would be entitled to pursue any legal remedy and in said circumstances, the court shall be the final arbiter of and in said circumstances, the court shall be the final arbiter of the factual correctness of the information/content. It is reiterated that any person aggrieved by the availability of an information/content identified (by FCU) to be patently untrue, false or misleading, would be entitled to approach the court of law and the intermediary will not have any safe harbour protections available to it as per rule 7 of the IT Rules."

The Centre also submitted that the Rules under challenge only sought to redress "intentional communication of fake, patently untrue and misleading content" and "the said rule ventures into an arena where information/content which are based on a true set of facts is sought to be forbidden."

A division bench of Justice Gautam S Patel and Justice Gautam S Patel A Gautam S Patel A Gautam S Patel A G



### TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Fel.: +91 22 6665 8282 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com CIN: L27100MH1907PLC000260

Transfer of Equity Shares of Tata Steel Limited to Investor Education and Protection Fund ("IEPF")

This Notice is published pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act"), read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules"), each as amended. The Act and Rules, inter alia, contain provisions for transfer of unclaimed dividend to IEPF and transfer of share(s), both held in physical form as well as in electronic form, in respect of which dividend(s) has not been paid or claimed by the shareholder(s) for seven consecutive years or more, to IEPF Authority.

In compliance with the Act read with the Rules, the Company has sent individual communication in physical mode to the concerned Shareholders at their registered postal address, for them to claim such dividend(s). This communication is addressed to those shareholders whose dividend(s) remain unclaimed and whose share(s) are liable to be transferred in favour of IEPF Authority on September 17, 2023 as per the aforesaid Rules. The Shareholders are advised to claim such dividend(s) by

IEPF on its website at www.tatasteel.com. Shareholders are requested to refer to https://www.tatasteel.com/investors information/unclaimed-dividend/ to verify the details of their unclaimed dividend(s) and their share(s) liable to be transferred to

Shareholders are requested to note that in case the dividend(s) are not claimed by September 16, 2023, the unclaimed dividend for FY 2015-16 will get transferred to IEPF. Further, those equity share(s) in respect of which the dividends remain unclaimed for 7 consecutive years, shall be transferred to IEPF, without any further notice to the shareholders in the following manner:

- In physical form New share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF Authority on completion of necessary formalities. The original share certificate(s) which stand registered in the name of the shareholder will be deemed cancelled and non-negotiable.

  In demat form—The Company shall transfer the shares by way of corporate action through the Depositories to the demat
- account of IEPF Authority established by the Central Government

The concerned shareholders are further requested to note that all future benefits arising on such shares would also be issued / transferred in favour of the IEPF Authority.

The shareholders may note that both, the unclaimed dividend(s) and the equity share(s) already transferred to IEPF can be claimed by submitting an online application electronically (web form IEPF-5) available on the website of the Ministry of Corporate Affairs at <a href="https://www.iepf.gov/in and sending physical copy of the same, duly signed, to the attention of the Nodal officer/Deputy Nodal officer, Tata Steel Limited at the Registered Office address (Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai 400001), along with the e-form submission acknowledgement/ challan and requisite documents enumerated in web form IEPF - 5. Please note that the link to the web form is also available on the website of the Company <a href="https://www.tatasteel.com">www.tatasteel.com</a>.

The shareholders may further note that the details of unclaimed dividends and shares of the concerned shareholder(s) uploaded by the Company on its website <a href="www.tatasteel.com">www.tatasteel.com</a> shall be treated as adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares in favour of IEPF Authority pursuant to the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend(s) and equity shares

For any queries on the above matter, Shareholders are requested to contact either of the following

# Registered Office of the Company

Tata Steel Limited
Nodal officer and Company Secretary &
Chief Legal Officer (Corporate & Complance)
Bombay House, 24, Homi Mod Street,
Fort, Mumbai 400 001.
Fall N: +91 22 6665 7279
Email: oosec@tatasteel.com

TSR Consultants Private Limited C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastir Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083. Tel No.: +91 22 6656 8484 Fax No.: +91 22 6656 8494/8496 Email: csg-unit@tcplindia.co.in

Tata Steel Limited
Sd/Sd/Parvatheesam Kanchinadham
Nodal officer and
Company Secretary &
Chief Legal Officer (Corporate & Compliance)
ACS: 15921

TATA STEEL

# Golden Jubilee: An ode to the 70s' cinema

ALAKA SAHANI MUMBAI, JUNE 6

FOR THEIR most ambitious pro-

FOR THEIR most ambitious production till date, city-based the atter group D for Drama' has decided to adapt renowned humorist Harishankar Parsai's Ek Film Katha' and bring the story to life on stage.

The play 'Golden Jubilee', the stage adaptation of Parsai's satirical take on the Hindi cinema of the seventies, not just lends itself to an entertaining musical but also celebrates the nostalgia associated with the movies and matinee idols of that period.

Talking about the process of putting together this production, Saurabh Nayyar, co-founder of the theatre group and director of Golden Jubilee, said: "The play intends to take a fun look at the 70s cinema for entertainment.

70s cinema for entertainment For this production, I developed Parsai-ji's short story into a full-fledged play. The narrator in the play mostly uses the author's lines. Rest of the play, including dialogues and songs, are written

by me."

The story talks about certain

\*\*Gallow as a writer situations that follow as a writer narrates a film's story to an actor, whose popularity is on the decline. As the writer promises that this film would bring the actor back in the game, the latter imagines himself playing out



The play 'Golden Jubilee' is the the stage adaptation of Harishankar Parsai's 'Ek Film Katha'. Express

those scenarios on the big screen as well as ruling the box-office

again.
"The play recreates several stock scenes that were part of formulaic Hindi films. For exam-ple, when the protagonist is ail-ing, the heroine sings to

Bhagwan (god) for his well-be-ing and that works." Most of the situations men-tioned in Parsai's story have been

fleshed out in the play and some new characters have also been

introduced. While working on the adap-

songs. There are seven songs in the play composed by Shridhar Nagraj and their music is inthe play compose by Shridhai Nagraj and their music is inspired by the popular compositions by OP Nayyar and RD Burman. Withover 20 members in the team, the play has two professional singers apart from the singer-actors in the cast and musicians.

"The audience, especially those belonging to the 60-plus age group, will love the songs in Golden Jubilee," says Nayyar, who started his theatre journey in Jabalpur with musical plays. He has also been part of two popular musical dramas — Plya Behrupiya and Stories in a Song. The play tries to be true to the sensibilities of the 70's by incorporating the vibes of that period in costume and storytelling. "There used to be an endearing simplicity in the cinema then.

simplicity in the cinema then Even the romance in those days referced that. For example, in Mere Mehboob (1963), love flourishes when the lead characters accidentally collide and their books fall down," said Nayyar. The play makes use of shadow puppetry to create visual effects. The play makes use of shadow puppetry to create visual effects. The play makes use of shadow puppetry to create visual effects. The play received a warm response during its recent run at the Prithiv Theatre. Golden Jubilee will now be staged at Sophia Bhabha Auditorium at 7,30pm on June 10. Tickets are available on bookmyshow.com Even the romance in those days

June 7, 2023

# जाहीर सूचना ज्या कोणाशी संबंधित असेल

सूचना देण्यात येत आहे की. आमचे अशील ए. एच. वाडिया ट्रस्ट-कुर्ला इस्टेट या नावानेही ज्ञात यांनी त्यांचे पंत्र/सूचना दि.०१.०६.२०२३ द्वारे खालील अनुसूचीत विस्तृतपणे विवरणीत (यापुढे सदर मालमत्ता म्हणून उल्लेखित) मालमत्तेसंदर्भात आमचे अशील व श्री रहीमु बखान यांच्या दरम्यान केलेला नोंदणीकृत भाडेपट्टा करार क्र.२४६, दि. १४.०५.१९१७ द्वारे रद्द केला आहे.

पुढे सूचना देण्यात येत आहे की. आमचे अशील सदर जाहीर सूचनेद्वारे आमचे अशील व श्री. रहीमु बखान व/वा त्यांचे वारस /उत्तराधिकारी/अभिहस्तांकन-कार / एजटस याच्यादारे व त्याच्या दरम्यान केलेला सदर नोंदणीकृत भाडेपट्टा करार दि. १४.०५.१९१७ रद्द करण्या-संदर्भात पुनरूच्चार करीत आहेत. ज्याअतर्गत सदर मालमत्तेतील त्याचे कोणतेही हक्क. अधिकार व हितसबध समाप्त होत आहेत

तमाम जनतेस याद्वारे श्री. श्री. रहीमु बखान व / वा त्याचे वारस /प्रशासक / निष्पादक व / वा अभिहस्तांकनकार व वा अन्य कोणीही व्यक्ती यांच्यासमवेत कोणत्याही प्रकारची खरेदी, तिसऱ्या पक्षाचे हितसंबंध निर्माण करणे व वा व्यवहार करण्याविरोधात इशारा देण्यात येत आहे.

#### मालमत्तेची अनुसूची (सदर मालमत्ता)

पुढील विवरणीत जिमनीचा तो सर्व भाग व भूखंड - सर्व्हे क्र. २७७, मोजमापित क्षेत्र १८६ ४ चौ. मी. (भाडेपट्टा करारानुसार) अनषगिक सीटीएस क्र. ५४४ व ५४४/९ ते २६, मोजमापित क्षेत्र ५५३ ३ चौ. मी. (पीआर कार्डनुसार), गाव कुर्ला पार्ट ४, कुर्ला (पश्चिम), मुंबई- ४०००७० येथील.

ठिकाण : मुंबई दिनाक : ८ जून, २०२३

एल आर ॲन्ड असोसिएट्स सही/-श्री. लेवी ए. रूबेन्स वकील व सॉलिसिटर्स १०४, वेंकटेश चेंबर्स, घनश्याम तळवलकर मार्ग फोर्ट, मुंबई- ४०० ००१

# जाहीर सूचना <u>ज्या कोणाशी संबंधित असेल</u>

सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील ए. एच. वाडिया ट्रस्ट- कुर्ला इस्टेट या नावानेही ज्ञात यानी त्याचे पत्र/ सूचना दि.०१.०६.२०२३ द्वारे खालील अनुसूचीत विस्तृतपणे विवरणीत (यापुढे सदर मालमत्ता म्हणून उल्लेखित) मालमत्तेसंदर्भात आमचे अशील व श्रीमती सोनुबाई वाघू जाधव यांच्या दरम्यान केलेला नोंदणीकृत भाडेपट्टा करार क्र. ७७८, दि. २७.०८. १९५२ द्वारे रद्द केला आहे.

पुढे सूचना देण्यात येत आहे की. आमचे अशील सदर जाहीर सूचनेद्वारे आमचे अशील व श्रीमती सोनूबाई वाघू जाधव व /वा त्याचे वारस /उत्तराधिकारी अभिहस्ताकनकार/एजटस याच्यादारे व त्याच्या दरम्यान केलेला सदर नोंदणीकृत भाडेपट्टा करार दि. २७.०८.१९५२ रह करण्यासदर्भात पुनरुच्चार करीत आहेत. ज्याअतर्गत सदर मालमत्तेतील त्याचे कोणतेही हक्क, अधिकार व हितसबध समाप्त होत आहेत.

तमाम जनतेस याद्वारे श्रीमती सोनूबाई ाघ जाधव व / वा त्यांचे वारस /प्रशासक/ निष्पादक व / वा अभिहस्ताकनकार व वा अन्य कोणीही व्यक्ती यांच्यासमवेत कोणत्याही प्रकारची खरेदी, तिसऱ्या पक्षाचे हितसंबंध निर्माण करणे व वा व्यवहार करण्याविरोधात इशारा देण्यात

#### मालमत्तेची अनुसूची (सदर मालमत्ता)

पुढील विवरणीत जिमनीचा तो सर्व भाग भूखंड - सर्व्हे क्र. ६४०, मोजमापित क्षेत्र २०४.९ चौ. मी. (भाडेपट्टा करारा-नुसार), अनुषगिक सीटीएस क्र. ५४७ व ५४७/१ ते १२, गाव कुर्ला भाग-४, कुर्ला (पश्चिम), मुंबई- ४०० ०७० येथील

ठिकाण : मुंबई दिनांक : ८ जून, २०२३ एल आर ॲन्ड असोसिएट्स

सही/-श्री. लेवी ए. रुबेन्स वकील व सॉलिसिटर्स १०४. वेंकटेश चेंबर्स. घनश्याम तळवलकर मार्ग. फोर्ट, मुंबई- ४०० ००१.

## रजि. ए/डी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजवणे आणि नि. ४० प्रकाशन/डीआरटीचा सूचना फलक

विक्री उद्घोषणा वसली अधिकारी यांचे कार्यालय

कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई,

एमटीएनएल भवन, ३ रा मजला, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई आर. सी. क्र. ६५/२००५ दिनांक: १५.०५.२०२३

रिकव्हरी ऑफ डेब्टस् ॲण्ड बॅकरप्टसी ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा

बँक ऑफ इंडिया, दादर (पश्चिम) शाखा

श्री. मनोहर भास्कर कोवळी (मयत द्वारा कायदेशीर वारस) आणि अन्य

प्रक १: श्री. मनोहर भास्कर कोवळी (मयत असल्याने द्वारा कायदेशीर वारस) **१ (ए) रेखा एम. कोवळी (मुलगी),** २४, ज्ञान सागर, एस.के. बोले रोड, दांदर, मुंबई-४०००२८. २ (बी) संध्या एम. कोवळी (मुलगी), २४, ज्ञान सागर, एस.के. बोले रोड, दादर, मुंबई-४०००२८. प्रक २ : श्री. राजेंद्र मनोहर कोवळी (मुलगा), २४, ज्ञान सागर, एस.के. बोले रोड, दादर, मुंबई-४०००२८ ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, **कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥, मुंबई** यांनी प्रमाणपत्र कर्जदारांकडून व्याज आणि खर्चासह रु. ७,००,०००.०० च्या वसुलीसाठी **मूळ अर्ज क्र**. ११७३ सन २००० मध्ये वसुली प्रमाणपत्र काढले आणि वसुली प्रमाणपत्र/ हुकूमाप्रमाणे रु. ३,३२,२५,५७६.०० ची रक्कम पुढील व्याज, खर्च आणि प्रभारासह एकत्रित वसुलीयोग्य आहे.

आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत विकण्याचे आदेश दिले.

आणि ज्याअर्थी प्र. क. कडून रु. ७,००,०००.०० सह दंड आणि ओ.ए. दाखल झाल्याच्या तारखेपर्यंत अर्ज दाखल झाल्याची तारीख म्हणजेच १९.०७.१९९४ पासून तिमाही आधारे द.सा. १८.२५% दराने आणि त्यानंतर यसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत ओ.ए. दाखल झाल्याच्या तारखेपासून तिमाही आधारे द.सा. १२% दराने पुढील व्याज ही रक्कम थकीत आहे.

याद्वारं सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत ०५.०७.२०२३ रोजी दु. ०२.०० ते दु. ०३.०० दरम्यान (आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केल्यास आपोआप विस्तार खंडासह) ई-लिलावाने विकली जाईल आणि बोली **मे. सी-१ इंडिया प्रा. लि**. प्लॉट क्र. ३०१, उद्योग विहार, फेझ-२, गुरगाव, हरयाणा, पिन-१२२०१५. (सपोर्ट हेल्पडेक्स क्र. ९१-१२४-४३०२०२०/२१/२२/ २३/२४, मोबाईल क्र. ७२९१९८११२४/२५/२६ यांच्या वेबसाई. मार्फत ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' मार्फत करण्यात येईल. संपर्क व्यक्ती: श्री. हरीश गोवडा मोबाईल 9498496444

पुढील तपशिलांसाठी संपर्क : श्री. सुरेंद्र वामन पागारे मोबाईल: ७५८८५९३८३०.

खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे वरील नावाच्या प्र. क. च्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीर्श -------निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टात विनिर्दिष्ट केले

परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर. मिळकतीच्या एखाद्य हिश्श्याच्या विक्रीतून रोकड झालेल्या रकमेतून देणे भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब थांबवली जाईल जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे पुरावे सादर केले तर ती विक्री देखील थांबविण्यात येईल.

विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत, विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालीत शर्तींच्या अधीन होईल

जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपुणील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीपमाणे टिले आहेत. परंत ह्य उद्घोषणेमधील कोणत्याही त्रुटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील . ज्या खाली मिळकत विकली जाणार नाही ती राखीव किंमत रु. ३,३८,००,०००/- **(रुपये तीन कोटी** 

अडतीस लाख मात्र) २. ज्या रकमेने बोली वाढवायची ती रु. ३,२५,०००/**– (रुपये तीन लाख पंचवीस हजार मात्र)** बोलीच्य

रकमेवरून किंवा बोलीदारांवरून कोणताही वाद झाला तर संच पुन्हा विक्रीस ठेवला जाईल 3. मर्वोक्त बोलीटागंना कोणत्याही संचाचे खोटीटार म्हणन घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकागंच्य मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपुरी आहे तेव्हा त

करणे अन्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची. . तमाम जनतेकडून सदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. **इअर रक्कम रु. ३३,८०,०००**/

(रुपये तेहेतीस लाख ऐंशी हजार मात्र) सह कोणत्याही राष्ट्रियकृत बँक /शेड्युल्ड बँकेच्या डिमांड ड्राफ्ट/प ऑर्डरसह मोहोरबंद लिफाफ्यातील प्रस्ताव ०३.०७.२०२३ **रोजी सायं.** ४.३० पर्यंत निम्नस्वाक्षरीकारांकर जमा करणे आवश्यक आहे. डिमांड डाफ्ट/पे ऑर्डर आर.पी. क. ६५ सन २००५ मध्ये वसली अधिकारी डीआरटी-॥, मुंबई यांच्या नावे काढणे आवश्यक आहे. वरील रक्कम/डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर ही केवायस दस्तावेजांची रितसर पडताळणी/सादरीकरणानंतर अयशस्वी बोलीदारांना परत करण्यात येईल. ऑनलाईन प्रस्तावासह टॅन/पॅन कार्ड व पत्त्याचा पुरावा, डिमांड डाफ्ट/पे ऑर्डरची प्रत ऑनलाईन प्रस्तावास

अपलोड करावी. इ.अ.र. आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे ०३.०७.२०२३ **रोजी सं. ४.३० पर्यंत**. मिळकतींचे प्रत्यक्ष निरीक्षण प्रत्यक्ष ठिकार्ण ३०.०६.२०२३ रोजी स. १०.०० ते सायं. ५.०० मध्ये करता येईल. पॅन कार्ड, पत्ता पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत व जर ते स्वत:च्या वतीने किंवा

त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे कमा केली ता बोली फेरालली जार्रल कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या मंचालक मंदल महम्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पृष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती /प्रती पोच सदर सेवा परवठादार किंवा प्र.धा. बँकेकड़े ई-मेल किंव अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी वसुली अधिकारी-॥, डीआरटी-॥, मुंबईकडे ०३.०७.२०२३ रोजीस दु. ४.३० पर्यंत सादर करावी. कसूर केल्यास बोली विचारात घेतल यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या अंतिम बोली रकमेच्या २५% रक्कम आर.पी

क्र. ६५ सन २००५ मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरच्य स्वरुपात बँकेच्या पुढील कामकाजाच्या दिवशी सं. ४.३० पर्यंत किंवा मुंबई येथील वसुली अधिकारी, डीआरटी-॥ मुंबई यांच्या खाते क्र. ३००४३२५३८९०, स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट मार्केट शाखा, मुंबई आयएफएससी कोड क्र: SBIN0005347 मध्ये आरटीजीए/ एनईएफटीच्या मार्गाने थेट जमा करणे

एकदा बोली सादर केल्यावर ई-लिलाव एजन्सी पोर्टलवर लॉगईन करून बोली प्रक्रियेमध्ये सहभागी होएँ बोलीदारांसाठी आवश्यक आहे, कसूर केल्यास इअर निम्नस्वाक्षरीकारांना योग्य वाटल्यास सरकारकडे जप्त

खरेटीदारांनी विक्री रकमेची उर्वरित ७५% रकम. मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासन १५ व्या दिवशी किंव त्यापूर्वी, तो दिवस सोडून किंवा जर १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस असेल तर १५ व्या दिवसानंतर पहिल्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ६ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील प्रदानाव्यतिरिक्त, खरेदीदारांना रिजस्टार, डीआरटी-॥, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/ - च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/ - पर्यंत २% दराने वसुली अधिकारी डीआरटी-॥ यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल

विहित मुद्रतीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजुला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांन वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसूरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उद्घोषण जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराची अंतिम बोली रक्कम आणि त्यानंतर र्त विक्री केल्याची तारीख यामध्ये जर कोणतीही तफावत वा वेगळेपण असल्यास ती भरण्यास खरेदीदा

मिळकत ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्वाने'' विकली जार्डल कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंव कोणत्याही समयी लिलाव पुढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखून ठेवलेले आहेत.

संच	जेथे मिळकत कसूरवार	मिळकत	मिळकत ज्यास	मिळकतीवर करण्यात
क्र.	व्यक्तीच्या मालकीची असेल	किंवा तिच्या	बांधील आहे	आलेले कोणतेही
	तेथे सह-मालकांच्या व सह-	कोणत्याही	अशा अन्य	दावे आणि त्यांच्या
	मालक म्हणून अन्य कोणत्याही	हिश्श्यावर	कोणत्याही	स्वरुप व मूल्याबाबत
	व्यक्तीच्या नावांसह	निर्धारित	भारांचे	अन्य कोणतेही ज्ञात
	विकावयाच्या मिळकतीचे वर्णन	महसूल	तपशील	तपशील
१	?	ş	8	ч
٤.	पिंटो व्हिला (ज्ञान सागर), एस.के.	उपलब्ध		उपलब्ध नाही
	बोले मार्ग, दादर, मुंबई येथे स्थित	नाही		
	फ्लॅट क्र. २४, मोजमापित साधारण			
	७३० चौ.फू. सह ८२१ चौ.फू. ची			
	लगतची ओपन टेरेस.			

सही/ सुनिल के मेश्रा न्यन्ती अधिकारी. डीआरटी-II, मुंबई

स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरिता निमंत्रण मुद्रा डेनिम प्रायव्हेट<u>लिमिटेडसाठी</u> अंकलेश्वर येथे डेनिम इंडस्ट्रीमध्य कार्यरत (इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्वन्सी रिझॉल्युशन प्रोसेस

कुला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९९  ३. वेबसाईटची युआरएल सीडी यांची कोणतीही कार्यरत वेबसाईड नाही. आरपी निर्माण वेबसाईट https://mudra.cirp.co.in  ४. जास्तीत जास्त स्थावर मत्ता असलेल्या ५९०१/०२, अंकलेश्वर जीआयडीसी, भारुच, गुउ २९३००२  ५. मुख्य उत्पादने/सेवांची स्थापित क्षमता सीडी यांचे कार्य जून २०१९ पासून बंद इन्स्टॉल क्षमता ९६ लूम्स  ६. मागील आर्थिक वर्षात विकलेल्या मुख्य अतिम विव २०१७-१८ करीता लेखापरिक्षित तार्व उपलब्ध ७. कर्मचारी/कामगारांची संख्या  ७. कर्मचारी/कामगारांची संख्या शून्य  ८. दोन वर्षांची शेवटची उपलब्ध वित्तीय विवरणे (अनुसूर्चीसह), धनकोंची सूची सी/ओ हेडवे रिझोल्युशन ऑण्ड इन्सॉल्वन्सी सर्व्हिसेस	फार कापास्ट पसन्स) रग्युलशन्स, २०१६ च्या रग्युलशन ३६ए (१) अन्वय)					
काँपरिट कर्जदारांचे नाव  पँन: एएसीसीटी६४८५एच सीआयएन: २७४६२०एमएच२००७भीटीसी१६९५२०  तेंद्रणीकृत कार्यालया पत्ता  वेंबलाटन बिझनेत पार्क, इमा क्र. २, गाळा क्र. ३०५, अकुलो रोड. अधेपी पूर्व, मुबर्ड ४०००९९  तेंबलाटन बिझनेत पार्क, इमा क्र. २, गाळा क्र. ३०५, अकुलो रोड. अधेपी पूर्व, मुबर्ड ४०००९९  सीडी यांची कोणतीही कार्यरत वेंबसाईड नाही. आरणी निर्माण वेंबसाईट https://mudra.cirp.co.in  ५. जास्तीत जास्त स्थायर मत्ता असलेल्या हुट्य सीडी यांची कार्यरत वेंबसाईड नाही. आरणी निर्माण वेंबसाईट https://mudra.cirp.co.in  ५. मुख्य उत्पादने/सेवांची स्थापित क्षमता  ६. मागील आर्थिक वर्षात विकलेल्या मुख्य उत्पादने/सेवांचे परिमाण आणि मूल्य  ५. कर्मचारी/कामगारांची संख्या  ५. कर्मचारी/कामगारांची संख्या  ८. दोन वर्षांची शेवटची उपलब्ध वित्तीय विवरण (अनुसूचींसह), धनकोंची सूची यासह पुढील तपशिल, प्रक्रियेचया त्यानंतस्च्या घटनांच्या संबंधित तारखा येथे उपलब्ध  १०. कोडच्या कलम २५(२) (एच) अंतर्गत वित्राक्तण अर्जदारांसाठी पात्रता येथे उपलब्ध  १०. स्वारस्याची अभिव्यक्ती प्राप्त करण्यासाठी अंतिम तारिख  १२. तात्पुत्या सूची जारी करण्याची तारिख  १२. तात्पुत्या सूचिला असलेले आक्षेप सादर  ३० जून २०२३	अ.क्र. संबंधित तपशिल					
कुलां रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९९  ३. वेबसाईटची युआरएल सीडी यांची कोणतीही कार्यरत वेबसाईड नाही. आरपी निर्माण वेबसाईट नाही. आरपी निर्माण वेबसाईट नाही. आरपी निर्माण वेबसाईट नाही. आरपी निर्माण वेवसाईट नाही. आरपी निर्माण वेवसाईट नाही. आरपी निर्माण वेवसाईट नाही. आरपी श्रिक व्याप्त वेपशील १९०१/०२, अंकलेश्वर जीआयडीसी, भारुच, गुउ १९३००२  ५. मुख्य उत्पादने/सेवांची स्थापित क्षमता इन्स्ति क्षमता १६ लूस्स सीडी यांचे कार्य जून २०१९ पासून बंद इन्स्टॉल क्षमता १६ लूस्स सीडी यांचे कार्य जून २०१९ पासून बंद उत्पादने/सेवांचे परिमाण आणि मूल्य अंतरावंचे कार्य जून २०१९ पासून बंद अंतरावंच (अनुसूर्चान सेख्य व्याप्त वेवसाई प्राप्त वेवसाई (अनुसूर्चान क्षम इन्साल्वन्सी सिल्हेंसेस ताव उपलब्ध विताय विवरणे (अनुसूर्चान होण्य इन्साल्वन्सी सिल्हेंसेस ताव उपलब्ध विताय वावसाई पुढील तपशिल, प्रक्रेचच्या त्यानंतरच्या घटनांच्या संबंधित तारखा येथे उपलब्ध उपलब्ध उपलब्ध साईट नाहिस क्षमाईट नाहिस १९००११ वेबसाईट नाहिस लाहिस कार्याचा वितराक अर्जदारांसाठी पात्रता येथे उपलब्ध १०. स्वारस्याची अभिव्यक्ती प्राप्त करण्यासाठी अंतिम तारिख प्राप्त कारी कार्य वाच कहार ८ तुसर विराह्म कार्य वाच कहार ८ तुसर विराह्म वाच कहार १५(२) (एच) अंतर्गत निराह्मण अर्जदारांसाठी पात्रता येथे उपलब्ध १२ सामव्य निराह्मण अर्जदारांची (पीआरए) तातुरती सूची जारी करण्याची तारिख १२ तातुरती सूची वारी करण्याची तारिख १२ वातुरत्या सुविला असलेले आक्षेप सादर १० जून २०२३	٧.		<b>पॅन:</b> एएसीसीटी६४८५एच			
हिमाँण वेबसाईट https://mudra.cirp.co.in	٦.	नोंदणीकृत कार्यालया पत्ता	वेलिंग्टन बिझनेस पार्क, इमा क्र. २, गाळा क्र. ३०५, अंधेर कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९९			
विकाणाचे तपशील   १९३००२   सीडी यांचे कार्य जून २०१९ पासून बंद इन्स्टॉल क्षमता   १६ लूम्स   सीडी यांचे कार्य जून २०१९ पासून बंद इन्स्टॉल क्षमता १६ लूम्स   सीडी यांचे कार्य जून २०१९ पासून बंद उत्पादने (सेवांचे परिमाण आणि मूल्य अतिम विव २०१७-१८ करीता लेखापरिक्षित तां उपलब्ध   शून्य   अर्पाच्चोचे कार्याल्य मधून माहीती   विवरण (अनुसूर्वीसह), धनकांची सूची यासह पुढील तपशिल, प्रक्रियेच्या त्यानंतरच्या घटनांच्या संबंधित तारखा येथे उपलब्ध   उपलब्ध	₹.	वेबसाईटची युआरएल	सीडी यांची कोणतीही कार्यरत वेबसाईड नाही. आरपी द्वां निर्माण वेबसाईट https://mudra.cirp.co.in			
इ. मागील आर्थिक वर्षात विकलेल्या मुख्य उत्पादने/सेवांचे परिमाण आणि मूल्य अतिम विव २०१७-१८ करीता लेखापरिक्षित ताठ उपलब्ध      कर्मचारी/कामगारांची संख्या शून्य      टोन वर्षांची शेवटची उपलब्ध वित्तीय विवरण (अनुसूर्वांसह), धनकांची सूची यासह पुढील तपशिल, प्रक्रियंच्या त्यानंतच्या घटनांच्या संबंधित तारखा यथे उपलब्ध उपलब्ध अरापलब्ध स्त्रीति क्षिण प्रतिक्त ताठ उपलब्ध स्त्रीति वित, ७०८, रहेवा सेटर, निरम पाईंट, मुंबई ४०००२१ वेचसाईंट-https://mudra.cirp.co.in ईमेल- ip.mudradenim@gmail.com/rkanoongo@gmail.com      श. कोडच्या कलम २५(२) (एच) अंतर्गत विराकरण अर्जदारांसाठी पात्रता येथे उपलब्ध      १०. स्वारस्याची अभिव्यक्ती प्राप्त करण्यासाठी अंतिम तारिख      ११. तात्पुरत्या सूचीलार असलेले आक्षेप सादर ३० जून २०२३	٧.		५९०१/०२, अंकलेश्वर जीआयडीसी, भारुच, गुजरा ३९३००२			
उत्पादने (सेवांचे परिमाण आणि मूल्य अंतिम विव २०१७-१८ करीता लेखापरिक्षित ताठ उपलब्ध  ८. दोन वर्षाची शेवटची उपलब्ध वित्तीय विवरणे (अनुसूर्वीसह), धनकाँची सूची यासह पुढील तपशिल, प्रक्रियंच्या त्यांनंतच्या घटनांच्या संबंधित तारखा येथे उपलब्ध उपलब्ध उपलब्ध अर्थाच्यांचे कार्यालय मधून माहीती सी/ओ हेडवे रिझोल्युशन अर्थंड इन्सॉल्वन्सी सर्विहेंसेस लि., ७०८, रहेजा सेंटर, निराम पाईट, मुंबई ४०००२१ वेजन्य घटनांच्या संबंधित तारखा येथे उपलब्ध उपलब्ध अर्थेड प्राच्या संबंधित तारखा येथे उपलब्ध (न. कोडच्या कलम २५(२) (एव) अंतर्गत निराकरण अर्जदारांसाठी पात्रता येथे उपलब्ध १२० स्वारस्याची अभिव्यक्ती प्राप्त करण्यासाठी अंतिम तारिख ११० संभाग्य निराकरण अर्जदारांची (पीआरए) ताल्युरती सूची जारी करण्याची तारिख १२० ताल्युरती सूची जारी करण्याची तारिख १२० ताल्युरत्या सूचिला असलेले आक्षेप सादर ३० जून २०२३	ч.	मुख्य उत्पादने/सेवांची स्थापित क्षमता				
	ξ.		अंतिम विव २०१७-१८ करीता लेखापरिक्षित ताळेबं			
विवरणे (अनुसूर्चीसह), धनकांची सूची यासह पुढील तपशिल, प्रक्रिवेच्या त्यानंतच्या घटनांच्या संबंधित तारखा येथे उपलब्ध.  १. कोडच्या कलम २५(१) (एच) अंतर्गत निराकरण अर्जदारांसाठी पात्रता येथे उपलब्ध  १०. स्वारस्याची अभिव्यक्ती प्राप्त कण्यासाठी अंतिम तारख  ११. संभाग्व निराकरण अर्जदारांची (पीआरए) तात्पुरती सूची जारी करण्याची तारीख  १२. तात्पुरत्या सूचिला असलेले आक्षेप सादर  १२. जून २०२३	৩.	कर्मचारी/कामगारांची संख्या	शून्य			
निराकरण अर्जदारांसाठी पात्रता येथे उपलब्ध  १०. स्वारस्वाची अभिव्यक्ती प्राप्त करण्यासाठी अंतिम तारीख  ११. संभाव्य निराकरण अर्जदारांची (पीआरए) तात्पुरती सूची जारी करण्याची तारीख  १२. तात्पुरत्या सूचिला असलेले आक्षेप सादर	۷.	विवरणे (अनुसूचींसह), धनकोंची सूची यासह पुढील तपशिल, प्रक्रियेच्या त्यानंतरच्या घटनांच्या संबंधित तारखा येथे	सी/ओ हेडवे रिझोल्युशन ॲण्ड इन्सॉल्वन्सी सर्व्हिसेस प्र लि., ७०८, रहेजा सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ वेबसाईट-https://mudra.cirp.co.in ईमेल- ip.mudradenim@gmail.com/			
अंतिम तारीख  ११. संभाव्य निराकरण अर्जदारांची (पीआरए) तात्पुरती सूची जारी करण्याची तारीख  १२. तात्पुरत्या सूचिला असलेले आक्षेप सादर ३० जून २०२३	۶.	कोडच्या कलम २५(२) (एच) अंतर्गत निराकरण अर्जदारांसाठी पात्रता येथे उपलब्ध	वरील बाब क्र. ८ नुसार			
तात्पुरती सूची जारी करण्याची तारीख १२. तात्पुरत्या सूचिला असलेले आक्षेप सादर ३० जून २०२३	१०.		२३ जून २०२३			
	११.	संभाव्य निराकरण अर्जदारांची (पीआरए) तात्पुरती सूची जारी करण्याची तारीख	२५ जून २०२३			
	१२.		३० जून २०२३			
१३. ईओआय सादर करण्यासाठी प्रक्रिया ई-मेल ip.mudradenim@gmail.com	१३.	ईओआय सादर करण्यासाठी प्रक्रिया ई-मेल	ip.mudradenim@gmail.com			

राम रतन कानूंग

आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०००७०/२०१७-१८/१०१५ सी/ओ हेडवे रिझोल्युशन ॲण्ड इन्सॉल्वन्सी सर्व्हिसेस प्रा. लि ७०८, रहेजा सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२ हुआ संटर, नारमन पाइट, नुबई ४०००२२ मुद्रा डेनिम प्रायव्हेट लिमिटेड करीता ८ जून, २०२३ आणि मुंबई

फॉर्म जी स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरिता निमंत्रण एसएन दंजिनिअरींग सर्व्हिसेस पायव्हेट लिमिटेडसाठी मुंबई येथे रेडी मिक्स कॉन्क्रिट (आरएमसी) मॅनिफॅक्चरिंग (इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्वन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन ३६ए (१) अन्वये) संबंधित तपशिल

۶.	पॅन/सीआयएन/एलएलपी नं. सहीत	एसएन इंजिनिअरींग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड
	कॉर्पोरेट कर्जदारांचे नाव	यु४५२००एमएच२००७पीटीएसी१६७६७२
۲.	नोंदणीकृत कार्यालया पत्ता	ऑफिस्क्र. २, प्लॉट क्र. डी- १०/३, टीटीसी इंडस्ट्रीअल
		क्षेत्र, तुर्भे, नवी मुंबई ठाणे ४००७०३ (महाराष्ट्र)
₹.	वेबसाईटची युआरएल	https://www.incorprestructuring.com/sm.html
٧.	जास्तीत जास्त स्थावर मत्ता असलेल्या	जी टेक ब्लॉक, एमएमआरडीए ग्राऊंड, फायर ब्रीज स्टेशन
	ठिकाणाचे तपशील	समोर, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू), मुंबई४०० ०५१
ч.	मुख्य उत्पादने/सेवांची स्थापित क्षमता	प्लान्ट क्षमता-पट्झमिस्टर एमटी १
		प्रती तास क्षमता– ६० क्युबीक
		प्रोडक्ट- कॉन्क्रिट प्रोडक्शन
ξ.	मागील आर्थिक वर्षात विकलेल्या मुख्य	मार्च ३१, २०२२ रोजीस लेखापरिक्षित वित्तीय अहवाल
	उत्पादने/सेवांचे परिमाण आणि मूल्य	नुसार मुल्य भारु. १८.६२ करोड
७.	कर्मचारी/कामगारांची संख्या	२ (दोन)
८.	दोन वर्षांची शेवटची उपलब्ध वित्तीय	सदर रिझोल्युशन प्रोफेशनल त्याचे दस्तावेज त्यामध्ये निर्मित
	विवरणे (अनुसूचींसह), धनकोंची सूची	कोड आणि रेग्युलेशनच्या तरतुदीच्या अनुषंगाने ईलेक्ट्रॉनिक
	यासह पुढील तपशिल, प्रक्रियेच्या	मेल आणि/किंवा वर्च्यअल डाटा रुम द्वारे पाठवतील.
	त्यानंतरच्या घटनांच्या संबंधित तारखा	The sill to the sill sill sill sill sill sill sill sil
	येथे उपलब्ध.	
_		
۶.	कोडच्या कलम् २५(२) (एच) अंतर्गत	वरील बाब क्र. ८ नुसार
	निराकरण अर्जदारांसाठी पात्रता येथे	
	उपलब्ध	
१०.	स्वारस्याची अभिव्यक्ती प्राप्त करण्यासाठी	जून २३, २०२३
	अंतिम तारीख	
११.	संभाव्य निराकरण अर्जदारांची (पीआरए)	जुलै ०३, २०२३
	तात्पुरती सूची जारी करण्याची तारीख	3 .,
१२.	तात्पुरत्या सूचिला असलेले आक्षेप सादर	जुलै ०८, २०२३
54.	तात्पुरत्या सूचिला असलल आक्षप सादर करण्यासाठी अंतिम तारीख	ु थुल ०८, र०र२
१३.	ईओआय सादर करण्यासाठी प्रक्रिया ई-	2023.snengineering@gmail.com
74.	मेल	

. . निराकारण व्यवसायिक (''आरपी'')/धनकोंचे समिती (''सीओसी'') यांना कोणत्याही वेळी ईओआय ची नेकष मध्ये बदल करण्यामध्ये स्वेच्छानिर्णय घेण्याचे अधिकार असेल.

आरपी/सीओसी यांनी कोणत्याही प्रकारे कोणताही दायित्व न घेता आणि कोणताही कारण न देत क्रिया/अंमलबजावणी रद्द करणे किंवा बदल करण्याचे हक्क राखून ठेवला आहे. . कोडचे कलम २५(२) (एच) अंतर्गत पात्रता मानक, निकष नमूद करणारे स्वारस्याचे अभिव्यक्ती साठी तपशिलव ामंत्रण, इ. खाली दिलेली पत्त्यावर उपलब्ध आहे आणि ई–मेल 2023.snengineering@gmail.com मार्फर

> अमित विजय कारिय रिझोल्युशन प्रोफेशनल एसएन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड एएफए क्र. एए१/१३९६९/०२/२४१२२३/१०५३०३ डिसेंबर २४, २०२३ पर्यंत वै पत्रव्यवहाराकरीता पन ४०५-४०७, हिंद राजस्थान इमारत, डी एस फाळके रोड, दादर पूर्व, मुंबई ४०००१ दर: +९१ २२ ४०७७४६०४/९०२९२१००६

पत्रव्यवहाराकरीता ईमेल: 2023.snengineering@gmail.com आयबीबीआय सह नोंदणीकृत पत्ता आणि ईमेल फ्लॅट २०२, पद्मालया अपार्टमेंट्स, पंडीत कॉलनी लेन क्र. १ दिनांक: जून ०८, २०२३ आनंद लॉन्डी मागे. नाशिक ४२२०० ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र) amit.karia@yahoo.co.ir

बैंक ऑफ़ बड़ौदा

बँक ऑफ बडोदा, तळ मजला, बाळक्रिश्ना अपा., तळ मजला. गोगटेवाडी रोड. आरे रोड लगत. Bank of Baroda गोरेगाव-पूर्व, मुंबई-४०००६३ फोन क्र. +९१-०२२-२९२७५३३७; ०२२-२९२७५३०८

कर्जदारांना सूचना

(सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोटकलम (२) अन्वये)

२) सौ. वंदना विपुल विठलानी, विपुल विठलानी यांची पत्नी (कर्जदार) आणि २) श्री. विपुल विठलानी **ासुखलाल विठलानी यांचा मुलगा (सह कर्जदार)** पत्ता: फ्लॅट क्र. ए/४०२ आणि ४०३, ४था मजला, ए विंग, वि सायटी लि., बेंझर टॉवर कंपाऊंड, ९० फूट रोड, भोर इंडस मागे, ठाकूर पॉलिटेक्नि वर वर टॉवर को-ऑप. हाऊसिंग सं कॉलेज जवळ, मुंबई- ४००१०१. 

त्तुत्वा : जानच्या एनएरप्या गाराज यूच याख्यकारा या जुपया. आमही विविध पर मुचिधांची मंजुरी व मंजुरीच्या यात्री कळवणाऱ्या आमच्या दिमांक ०३/०६/२०१७ रोजीच्या पत्र क्र आरएल/२०१७/५०५६००००००५८ चा संदर्भ देतो. वरील मंजुरीप्रमाणे तुम्ही येथे ह्यानंतर उद्घेख केल्याप्रमाणे तार पुरित्यानंत पत सुविधा घेऊन त्यांचा उपयोग करण्यास सुरुवात केली. विविध कर्ज/पतसुविधामधील सध्याची थकबार्क आणि अशा दायित्वासाठी बनविलेले तारण हितसंबंध खालीलप्रमाणे : पुविधेचे स्वरूप आणि मर्यादा व्याज दर २९.०५.२०२३ रोजीस थकबाकी

प्रकार	(रु.) रक्कम लाखात		(२९.०५.२०२३ पर्यंत व्याजासह)
हाऊसिंग लोन	₹.	१०.९५%	रु. १,५५,४५,९३२.३९ + २९.०५.२०२३
७६२२०६०००००११४	१,४३,४०,०००.००/-		पासूनचे न लावलेले व्याज +
			२९/०५/२०२३ पासूनचे दंड व्याज
बडोदा होम इम्प्रुव्हमेंट	₹.	१०.९५%	रु. १२,२६,०९७.०० + २९.०५.२०२३
लोन	११,६०,०००.००/-		पासूनचे न लावलेले व्याज +
७६२२०६०००००११५			२९/०५/२०२३ पासूनचे दंड व्याज
ओडी ऑन हाऊसिंग	₹.	१०.८५%	रु. ४,९७,०७९.४१ + २९.०५.२०२३
लोन	४,९७,०७९.४१/-		पासूनचे न लावलेले व्याज +
(इव्हीबी बॉरोअर)			२९/०५/२०२३ पासूनचे दंड व्याज
सिक्युरिटीजच्या तपशिलासह तारण करार (सिक्युरिटी करारांचे तपशील नमूद आणि गहाण मिळकतीचे			

पशील समाविष्ट एकूण क्षेत्र आणि सीमा) म्लॅट क्र. ए/४०२ आणि ४०३, ४था मजला, ए विंग, दि बेंझर टॉवर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., बेंझर टॉव

कंपाऊंड, ९० फूट रोड, भोर इंडस मागे, ठाकूर पॉलिटेक्निक कॉलेज जवळ, मुंबई- ४००१०१ चे समतुल्य गहाण दिनांक २६/१२/२०२० रोजीच्या कर्जाच्या पोचपावतीच्या पत्रामध्ये तुम्ही २४/१२/२०२० (दिनांक) रोजीस एकूण रु. १.६३.५७.१३५.५५/- रकमेच्या तमच्या दायित्वाची पोचपावती बँकेला दिली आहे. वरील नम थकबाकीमध्ये २९/०५/२०२३ (दिनांक) पर्यंत व्याज आणि पुढे काढलेले पैसे यांचा समावेश आहे. संपले वर्षाकरिता कंपनीच्या लेखापरिक्षित ताळेबंदात किंवा इतर खर्ची टाकलेले प्रभार रु. शून्य आहेत आणि ३१ मार रोजीस रु. --- इतक्या दायित्वाची पोच देवुन निश्चिती केली आहे. वरील उल्लेखित थकबाकी मध्ये खात्याम खर्ची टाकलेल्या इतर प्रभारापर्यंत व्याज आणि पुढे काढलेल्या पैसे यांचा समावेश आहे. रु. ----- (प्रयोज

तम्हाला माहिती आहे की. तम्ही ३१.०३.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील कर्ज /थकबाकीवर व्याज अद ु करण्यात कसूर केली आहे. तुम्ही ३१/०३/२०२३ व त्यानंतरच्या मुदत कर्ज/मागणी कर्जाच्या हप्ते प्रदान करण्या सध्दा कसरवार ठरले आहात. तुम्ही केलेल्या कसुरीच्या परिणामी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देश आणि मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे २९.०५.२०२:

(एनपीए म्हणन वर्गीकरणाची तारीख) रोजीस तमच्या कर्ज खात्याचे वर्गीकरण नॉन-परफॉर्मिंग ॲसेट असे करण्या . . . . . . नाले. आम्ही वारंवार विनंत्या आणि मागण्या करूनही तुम्ही त्यावरील व्याजासह थकीत कर्जाची परतफेड केलेली नाही वरील परिच्छेद १ मध्ये वर्णन केलेल्या वेगवेगळ्या तारणांनी रितसर सरक्षित केलेल्या पत सविधांच्या संबंधात तमः दायित्व निभावण्यातील तुमची असमर्थता आणि तुमच्या खात्याचे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणून केलेले वर्गीक ध्यानात घेऊन, आम्ही याद्वारे तम्हाला सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोट-कलम (२) अन्वये तुम्हाला सूचना देर आहोत आणि तम्हाला ह्या सचनेच्या तारखेपासन ६० दिवसांत वरील परिच्छेद १ मध्ये दिल्याप्रमाणे र १,७२,६९,१०८.८० + न लावलेले व्याज + दंड अशा एकूण रकमेचे बँकेप्रती तुमचे संपूर्ण दायित्व प्रदान करण्या सांगत आहोत. आम्ही पुढे तुम्हाला सूचना देतो की, प्रदानाच्या तारखेपर्यंतच्या व्याजासह वरील रकमेचे प्रदान रण्यात तुम्ही कसूर केल्यास, आम्ही सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) अन्वये सर्व किंवा कोणतेह अधिकार वापरण्यास मोकळे अस. ह्याची कपया नोंद घ्यावी कृपया ध्यानात ठेवावे की, संपूर्ण प्रदान होईपर्यंत प्रत्येक पत सुविधेसाठी वरील परिच्छेद १ मध्ये विनिर्दिष्ट केलेल

दराने व्याजाचे उपार्जन सरू राहील. . आम्ही तुमचे लक्ष सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम १३ कडे वेधत आहोत. ज्यानुसार तुम्हाला आमची लेख

पर्वपरवानगी घेतल्याखेरीज विक्री. भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे (नियमित कामकाजाव्यतिरिक्त अन्य मार्गाने) वरीत ्र गिरेच्छेद १ मध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तेचे हस्तांतरण करण्यास प्रतिबंध केला आहे. आम्ही पुढे हेह कळवतो की. सदर ॲक्टच्या कलम १३(१३) मधील वरील तरतर्दीचे पालन न करणे हा ॲक्टच्या कलम २९ अन्व आम्ही पढ़े तमचे लक्ष सदरह अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतर्दींकडे वेधण्यात येत आहे तुम्ही खाजगीरित्या/प्रस्ताव/निविदा मागवून/जाहीर लिलावासाठी सूचना प्रकाशनाच्या तारखेपूव

ार तारण मत्ता विमोचित करू शकता. कृपया नोंद घ्यावी की, वरील नुसार सूचना प्रकाशित केल्यानंतर तारण मर विमोचित करण्याचा तम्हाला हक राहणार नाही. कृपया ध्यानात ठेवावे की, ही मागणी सूचना, आम्हाला येणे असलेल्या रकमांच्या संबंधात पुढील मागण्या करण्या अधिकारापरत्या मर्यादित न राहता. त्याच्याहीसहीत असलेल्या उपाययोजना किंवा अन्य कोणत्याही अधिकारांन बाधा येऊ न देता दिली आहे व असे अधिकार त्यागले असे समजू नये.

कोणत्याही वेळी थकबाकीसह एकत्रित बँकेने केलेला सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चाची रक्कम तम्ही भरणा केली

आपला स्नेहांकि

CÁPRI GLOBAL

HOUSING FINANCE LIMITED

कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

**नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय:** ५०२, टॉवर-ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, महाराष्ट्र-४०० ०१३ सर्कल कार्यालय: कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, २ रा मजला, ३ बी पुसा रोड, राजेंद्र प्लेस, नवी दिल्ली-११०००५

जोडपत्र - IV-ए (नियम ८ (६) करिता परंतुका पहा) स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या परंतुका सहवाचता सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मतांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेष करून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण/प्रमारित आहे, जिचा अन्वयीक/प्रत्यक्ष कब्जा कॅग्री ग्लोबल हाऊर्सिंग फायनान्स लिमिटेड, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती खालील कर्जदारांकडून कॅग्री ग्लोबल हाऊर्सिंग फायनान्स लिमिटेड, तारण धनको यांना येणे असलेल्या खालील नमूद रकमेच्या वसुलीसाठी खालील नमूद तारखांना ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे.

खाव।	वि किसते, इंअर रक्कम व मिळकताच तपरालि खालालप्रमाण:					
अ.	१. कर्जदारांचे नाव	गहाण मिळकतीचे	१. ई-लिलावाची तारीख आणि वेळ	१. राखीव किंमत		
क्र.	२. थकबाकी रक्कम	वर्णन	२. इअर सादरीकरणाची अंतिम तारीख	२. मिळकतीची इअर		
۶.	जगदिश दिनकर लोणकर (कर्जदार)	फ्लॅट क्र. ३०१ (क्षेत्र मोजमापित ५७.६२ चौ.मी.), ३	३. मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख	३. वाढीची रक्कम		
	सविता जगदिश लोणकर (सह-कर्जदार)	रा मजला, जय गणेश कॉम्प्लेक्स, स. क्र. ५, हिस्सा	व वेळ	राखीव किंमत: रु.		
	कर्ज् खाते क्र. एलएनएचएल्पीयुएन००००१३९१९	क्र. १, ग्रामपंचायत ऑफिस जवळ, गुजर निंबाळकर,		१६,००,०००/- (रुपये सोळा		
	रुपये १६,१३,५९९/- (रुपये सोळा लाख तेरा हजार पाचशे			लाख मात्र)		
	नव्याण्णव मात्र) ०५.०६.२०२३ रोजीस सह प्रयोज्य पुढील	सध्याचे आणि भविष्यातील त्यावरील बांधकाम चे सर्व	रोजी (दु. ३.०० ते सं. ४.०० दरम्यान).	इसारा अनामत रक्कम:		
	व्याज	ते भाग आणि विभाग.	२. केवायसीसह इ.अ.र. सादरीकरणाची	१,६०,०००/- (रुपये एक लाख		
			अंतिम तारीख: १२.०७.२०२३	सोळा हजार मात्र)		
			३. निरीक्षणाची तारीख : ११.०७.२०२३	वाढीची रक्कम: रु. १०,०००/-		
				(रुपये दहा हजार मात्र)		

विक्रीच्या सविस्तर अटी आणि शर्तींसाठी कपया कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, तारणी धनकोंची वेबसाईट मध्ये दिलेली लिंक पहावी ऑनलाईन ई-लिलाव विकीच्या अटी आणि शर्ती:

क्रकतीची विक्री ''<mark>जे आहे जेथे आहे, जे काही आहे तेथे आहे आणि कोणाचीही मदत न घेता तत्त्वावर''</mark> होईल. ही विक्री कोणत्याही प्रकारच्या हमी आणि क्षतिपूर्तीशिवाय होईल :. मिळकती/मत्तांचे तपशील (म्हणजे ई–लिलाव विक्री सूचनेत विनिर्दिष्टीत व्यामी आणि मापे) ही तारणी धनकोंच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिलेले आहेत आणि कोणत्याही उणिवा, गैरविधाने किंवा तुटींसाठी तारणी धनको उत्तरदायी नसतील. प्रत्यक्ष व्याप्ती आणि मिती वेगळू असू शकते.

🤉 तारणी धनकोंनी जारी केलेली ई-लिलाव विक्री सचना हे बोली सादर करण्याकरिता सर्वसामान्य जनतेला दिलेले निमंत्रण आहे आणि ते तारणी धनकोंच्यावतीने दिलेले कोणतेही अभिवचन किंवा अभिवेदन नाही किंव तसा अर्थ काढू नये. इच्छुक बोलीदारांना बोली सादर करण्यापूर्वी तारणी धनकोंकडील हक्क विलेख प्रती काळजीपूर्वक पाहण्याचा आणि मिळकत/मत्तांचे हक्क व सध्याची स्थिती आणि मिळकतीला बाधा आणणाऱ्य

दावे/थकबाकीबाबत स्वतः स्वतंत्र चौकशी/कस्न तपास करण्याचा सल्ला देण्यात येतो. ४. लिलाव/बोली केवळ ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक माध्यमातून'' वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net वरून किंवा सेवा पुरवठादार मे. ई प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड, अहमदाबाद यांनी पुरविलेल्या ऑक्शन

टायगर मोबाईल ॲपमार्फत होईल जे ई-लिलाव प्लॅटफॉर्ममार्फत संपर्ण लिलाव प्रक्रियेची व्यवस्था करून समन्वय राखतील र. बोलीदार त्यांच्या पसंतीच्या ठिकाणातून बोली लावण्याकरिता ई—लिलावात सहभागी होऊ शकतात. इंटरनेट कनेक्टिव्हिटीची सुनिश्चिती स्वत: बोलीदारांनी करून घ्यावी. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, नेटवर्क समस्या, सिस्टीम

क्रॅश डाऊन वीज खंडीत होणे इ.साठी तारणी धनको/सेवा पुरवठादार यांना जबाबदार धरता येणार नाही.

६. ई-लिलावावरील तपशील, मदत, प्रक्रिया आणि ऑनलाईन बोलीसाठी संभाव्य बोलीदार सेवा पुरवठादार मे. ई-प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजिज लि., ऑक्शन टायगर, अहमदाबाद, (संपर्क क्र ०७९– ६८१३६८८०/६८१३६८३७) किंवा श्री. रामप्रसाद शर्मा, मोबा. ८००–००२–३२९७/ ७९–६१२० ०५५९, ईमेल : ramprasad@auctiontiger.net, येथे संपर्क साधू शकतात. ७. ई-लिलाव विक्रीत सहभागी होण्यासाठी इच्छुक बोलीदारांनी त्यांचे नाव पुरेशा आधी https://sarfaesi.auctiontiger.net वर नोंदवावे आणि युवर आयडी व पासवर्ड मिळवावा. सेवा पुरवठादारांकडून मिळा

ताबंडतोब केवळ पासवर्ड बदलण्याचा सह्या इंच्छुक बोलीदारांना देण्यात येतो. ८. ई-लिलावात सहभागासाठी इंच्छुक बोलीदारांना राखीव किंमतीच्या १०% (वरील प्रमाणे) इतकी परतावायोग्य इअर जमा करावी लागेल जी इंच्छुक बोलीदारांना रा**व निर्ने** २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी **''कॅप्री ग्लोबल राऊसिंग फायनान्स लिमिटेड''** च्या नावातील डिमांड ड्राफ्ट/एनईएफटी/आंस्टीजीएस मार्फत भरावी लागेल.

९. इच्छुक बोलीदारानी १५ – जुलै – २०२३ रोजी दु.०३.०० वा. पर्वत प्राधिकृत अधिकारी कंग्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, क्षेत्रीय कार्यालय क्र. २२५, दुसरा मजला, लोढा सिप्रिम २, न्यु पासपोर्ट ऑफिस जवळ, वागळे इस्टेट रोड क्र. २२, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र – ४००६०४ किंवा ३०१–३०२, ३ रा मजला, ९२७– सनस मेमरीज, एफ सी रोड, शिवाजी नगर, पुणे ४११००४ येथे मोहोरबंद पाकिटातून .अ.र. प्रती भरावयाच्या डिमांड ड्रॉफ्टसह रितसर भरलेले बोली प्रपत्र (''ज्याचा नमुना https://sarfaesi.auctiontiger.net येथे उपलब्ध आहे') सादर केले पाहिजे. मोहोरबंद पाकिटातून ''कर्जदाराचे नाव' (वरील नमुद) ई-लिलाव विक्रीमध्ये सहभागी होण्यासाठी बोली '' असे ठळकपणे लिहावे मेळकतीसाठी कर्ज खाते क्र. १०. इ.अ.र.सह बोली सादर करण्याच्या अंतिम तारखेच्या समाप्तीनंतर प्राधिकृत अधिकारी त्यांना प्राप्त झालेल्या बोली तपासतील आणि अर्हतापूर्ण बोलीदारांचे तपशील (ज्यांनी राखीव किंमतीपेक्षा जास्तीची त्यांची बोली

देली आहे व तारणी धनकोंकडे विनिर्दिष्ट इ.अ.र. प्रदान केली आहे) सेवा पुरवेठादार मे. ई. प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांना देतील जेणेकरून त्यांना फक्त त्याच बोलीदारांना ई-लिलाव विक्री सूचनेत नमूद केलेल्या तारीख आणि वेळेस ऑनलाईन आपापसातील बोली/लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्यास मान्यता देणे शक्य होईल.

११. अर्हतापुर्ण बोलीदारांमध्ये आपापसातील बोली अर्हतापुर्ण बोलीदारांकडून उद्धृत केलेल्या सर्वोच्च बोलीपासून सुरू होईल. आपापसातील बोली प्रक्रियेत प्रत्येकी ''१०'' मिनटांची अमर्याद एक्स्टेन्यान असतील म्हणजेच ागील एक्स्टेन्शन पासून १० मिनिटात बोली लावल्यास प्रत्येक वेळी ई-लिलाव संपण्याची वेळ आपोआप १० मिनिटांनी वाढेल.

१२. एकदा का बोली लावली की ती रद्द करता किंवा मागे घेता येणार नाही. बोलीदारांना दिलेल्या युजर आयडीवरून लावलेल्या सर्व बोली त्यांनी स्वत: लावल्याचे गृहित धरले जाईल. १३. ई-लिलाव प्रक्रिया संपल्यावर ताबडतोब सर्वोच्च बोलीदारांनी ई-लिलाव विक्री प्रक्रियेतील यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केले जाण्याकरिता प्राधिकृत अधिकारी, **कंप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** क्षेत्रीय कार्यालय क्र. २२५, दुसरा मजला, लोढा सिप्रिम २, न्यु पासपोर्ट ऑफिस जवळ, वागळे इस्टेट रोड क्र. २२, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र – ४००६०४ किंवा ३०१–३०२, ३ रा मजला, ९२७– सनस्

**मेमरीज, एफ सी रोड, शिवाजी नगर, पुणे ४११००४** येथे आणि सेवा पुरवठादार या दोघांना ई- मेलद्वारे त्यांच्या अंतिम बोलीची पुष्टी करावी. १४. यशस्वी बोलीदारांना २५% बोली रक्कम (इंअर धरून) त्यांच्या नावे विक्री निश्चित होण्याच्या त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त विक्रीच्या पुढील कामाच्या दिवसापर्यंत आणि उर्वरित ७५% बोली रक्कम विक्रीच्या . गरखेपासून १५ दिवसात मुंबई येथे देय **कंप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**च्या नावातील डीडी/पे ऑर्डर/एनईएफटी/आरटीजीसी/चेक द्वारे प्रदान करावी लागेल.

१५. निर्धारित मुदतीत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदारांनी उपरोक्त रकमांचे प्रदान करण्यात कसूर केल्यास विक्री रह होईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इ.अ.र. सह) जप्त होईल व मिळकत पुन्हा विकायला ठेवली १६. यशस्वी बोलीदारांनी विनंती केल्यावर, प्राधिकृत अधिकारी सर्वस्वी त्यांच्या मर्जीने उर्वरित बोली रक्कम जमा करण्याकरिता लेखी वाढीव मुदत मंजूर करू शकतात.

१७. यशस्वी बोलीदारांना टीडीएस प्रती विक्री किंमतीची १% रक्कम (विक्री रकमेपैकी)(लागू असल्यास) प्रदान करून प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे टीडीएस प्रमाणपत्र सादर करावे लागेल आणि प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रस्ताव स्विकारल्याच्या १५ कामाच्या दिवसांत किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांना योग्य वाटेल अशा अन्य वाढीव मुदतीत इ.अ.र. समायोजित करून विक्री किमतीची संपूर्ण रक्कम (टीडीएस प्रती १% कापल्यावर) जमा करावी लागेल. कसूर केल्यास, इसरा अनामत रक्कम रद्द केली जाईल. १८. विकी प्रमाणपुर जारी होण्यापूर्वी खोलीटारांना पालिका /पंचायत कर. वीज थकबाकी (असल्यास) भरावे लागेल. मिळकती संबंधातील सर्व वैधानिक थकबाकी विचारात घेऊन बोली लावावी

१९. संपूर्ण खरेदी किमत/बोली रकेम जमा केल्यावर आणि सर्व कर/आकारांचे प्रदान केल्याच्या संबंधातील आवश्यक पुरावे सादर केल्यावरच यशस्वी बोलीदारांच्या नावात प्राधिकृत अधिकारी विक्री प्रमाणपत्र जारी

२०. अभिहस्तांतरणासाठी लागू असलेले कायदेशीर आकार, मुद्रांक शुल्क, नोंदणी आकार व अन्य अनुषंगिक आकार लिलाव खरेदीदारांना भरावे लागतील. २१. कोणतेही कारण न देता प्राधिकृत अधिकारी ई-लिलाव विक्री कार्यवाही पुढे ढकल्/रद करू शकतात. जर विक्रीच्या निर्धारित तारखेपासून १५ दिवसांमध्ये असलेल्या नंतरच्या तारखेपयँत ई-लिलाव विक्री पुढे ढकलली

असेल तर तसे सेवा पुरवठादारांच्या वेबसाईटवर प्रदर्शित केले जाईल. २२. प्राधिकृत अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम, बंधनकारक असेल व त्यावर प्रश्न करता येणार नाहीत.

२३. ज्यांनी बोल्या सादर केल्या आहेत त्या सर्व बोलीदारांनी ई–लिलाव विक्रीच्या अटी व शर्ती वाचल्याचे व त्या समजल्याचे गृहित धरले जाईल आणि त्यांना त्या बंधनकारक असतील

२४. पुढील तपशील आणि चौकशीसाठी प्राधिकृत अधिकारी, कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड: श्री. जगदीश गेंदराव, मोबाईल क्र. ८३२९१५९०१८, कु. कल्पना चेतनवाला– ७७३८०३९३४६

२५. हे प्रकाशन म्हणजे उपरोल्लेखित तारखेस/ठिकाणी लिलाव विक्री करण्याबाबत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) नुसार उपरोक्त कर्ज खात्याच्या कर्जदार/गहाणकार/जामीनदारांना ३०(तीस विशेष सूचना/इशारा: बोलीदारांनी त्यांच्या स्वत:च्या हितासाठी शेवटच्या मिनिटे/सेकंदांना बोली लावणे टाळावे. अशा बाबतीत बोलीदारांकडून होणाऱ्या कोणत्याही त्रुटी/चुकांसाठी (इंटरनेट बंद पडणे, बीज जाणे इ.) कॅग्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड किंवा सेवा पुखठादार जबाबदार नसतील. अशा आकस्मिक परिस्थितीशी सामना करण्याकरिता बोलीदारांनी कृपया आवश्यक अश

सर्व व्यवस्था/बॅक-अप वीज पुरवट्यासारखे पर्याय आणि जे काही गरजेचे आहे त्या अन्य गोष्टींची तजवीज करून ठेवावी जेणेकरून त्यांना अशा परिस्थितीवर मात करून यशस्वीपणे लिलावात सहभागं होणे शक्य होईल ठिकाण : महाराष्ट्र दिनांक : ०८-जून-२०२३ सही/- (प्राधिकृत अधिकारी) कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

# TATA **TATA STEEL LIMITED**

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Tel.: +91 22 6665 8282 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com CIN: L27100MH1907PLC000260

सूचना

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (''आयईपीएफ'') कडे टाटा स्टील लिमिटेडच्या समभागांचे हस्तांतरण

कंपनी अधिनियम, २०१३ ("अधिनियम") च्या प्रयोज्य तरतुदी सहवाचता इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्स्फर अँड रिफंड) रुल्स, २०१६ ('**'रुल्स''**) प्रत्येकी सुधारित केल्यानुसार ला अनुसरून ही सूचना प्रकाशित केली आहे. अन्य गोष्टीसोबत अधिनियम आणि रुल्स मध्ये दावा न केलेला लाभांश आयईपीएफकडे आणि ज्यांच्या संबंधातील लाभांश सलग सात किंवा जास्त वर्षे भागधारकांना प्रदान केलेला नाही किंवा त्यावर त्यांनी दावा केलेला नाही ते प्रत्यक्ष पद्धतीने त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात धारण केलेले शेअर्स आयईपीएफ अँथॉरिटीकडे हस्तांतरीत करण्याच्या तरतृदी आहेत.

अधिनियम सहवाचता रुल्सच्या अनुपालनांत, अशा लाभांशावर दावा करण्यासाठी रुल्सच्या अनुपालनांत कंपनीने त्यांच्या नोंदणीकृत टपाली पत्त्यावर संबंधित भागधारकांना प्रत्यक्ष पध्दतीने वैयक्तिक पत्र पाठवले आहे. उपरोक्त रुल्स प्रमाणे ज्यांचे लाभांश दावा न करता पडून आहेत आणि १७ सप्टेंबर, २०२३ रोजी आयईपीएफ ऑथॉरिटी कडे हस्तांतरण होण्यास ज्यांचे शेअर्स पात्र ठरले आहेत त्या भागधारकांना उद्देशून हे पत्र लिहिले आहे. १६ सप्टेंबर, २०२३ पर्यंत अशा लाभांशावर दावा करण्याचा सल्ला भागधारकांना देण्यात येतो. आयईपीएफकडे हस्तांतरित होण्यास ज्यांचे शेअर्स पात्र ठरले आहेत त्या संबंधित भागधारकांचे संपूर्ण तपशिल कंपनीने तिची वेबसाईट www.tatasteel.com वर उपलब्ध केलेले आहेत. त्यांच्या दावा न केलेल्या लाभांशाचे आणि २०२३ मध्ये आयर्डपीएफकडे हस्तांतरित होण्यास पात्र ठरलेल्या त्यांच्या शेअर्सचे तपशील पडताळून पाहण्याकरिता भागधारकांनी कृपया https://www.tatasteel.com /investors/investor-information/unclaimed-dividend/ पाहावे.

भागधारकांनी कृपया ध्यानांत ठेवावे की, जर १६ सप्टेंबर, २०२३ पर्यंत लाभांशावर दावा केला नाही तर आ.व. २०१५-१६ साठीचा दावा न केलेला लाभांश आयईपीएफकडे हस्तांतरित होईल. भागधारकांना पुढे कोणतीही सूचना न देता खालील पद्धतीने, सलग ७ वर्षे ज्यांच्या संबंधातील लाभांश दावा न करता पडून आहे ते समभाग आयईपीएफकडे हस्तांतरित केले

पुढील पद्धतीने समभाग धारण केले असल्यास:

• प्रत्यक्ष पद्धतीने - आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर नवी शेअर प्रमाणपत्रे जारी करून आयईपीएफ ऑथॉरिटीच्या नावात हस्तांतरित केली जातील. भागधारकांच्या नावातील मूळ शेअर प्रमाणपत्रे रद्द झाल्याचे व अपराक्राम्य असल्याचे समजले जाईल. • डिमॅट पद्धतीने - कंपनी कॉर्पोरेट ॲक्शनच्या माध्यमातून डिपॉझिटरीज मार्फत केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आयईपीएफ

ऑथॉरिटीच्या डिमॅट खात्यांत शेअर्स हस्तांतरित करेल. संबंधित भागधारकांनी पुढे कृपया ध्यानात ठेवावे की, अशा शेअर्सवर उद्भवणारे सर्व भविष्यातील लाभ सुद्धा आयईपीएफ ऑथॉरिटीच्या

नावांत निर्गमित / हस्तांतरित केले जातील. भागधारकांनी ध्यानांत ठेवावे की, निगम व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाईट वर <u>www.iepf.gov.in</u> येथे उपलब्ध असलेल्या एका ऑनलाईन अर्जाला इलेक्ट्रॉनिक पध्दतीने (वेब फॉर्म आयईपीएफ-५) सादर करुन आणि रितसर स्वाक्षरी केलेली त्याची प्रत्यक्ष प्रत, ई-फॉर्म सादरीकरणाची पोच/चलान व वेब फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये सांगितलेले आवश्यक दस्तावेज यासहीत नोडल ऑफिसर/डेप्यूटी नोडल ऑफिसर, टाटा स्टील लिमिटेड यांच्याकडे नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर (बॉम्बे हाऊस, २४ होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१) पाठवून आयईपीएफ कडे आधीच हस्तांतरित झालेले समभाग आणि दावा न केलेले लाभांश दोन्ही परत मागता येतील. कृपया

ध्यानांत ठेवावे की, वेब फॉर्म साठीची लिंक कंपनीची वेबसाईट www.tatasteel.com येथेही उपलब्ध आहे. भागधारकांनी पुढे ध्यानांत ठेवावे की, कंपनीने तिची वेबसाईट <u>www.tatasteel.com</u> वर अपलोड केलेले दावा न केलेले लाभांश आणि संबंधित भागधारकांच्या शेअर्सचे तपशील म्हणजे, रुल्सनुसार आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतरित करण्याकरिता कंपनीने नवी शेअर प्रमाणपत्रे जारी करण्यासंबंधात दिलेली पर्याप्त सूचना समजावी. कृपया ध्यानांत ठेवावे की, दावा न केलेले लाभांश आणि आयईपीएफकडे हस्तांतरित झालेले समभाग ह्यांच्या संबंधात कंपनी विरुद्ध कोणताही दावा करता येणार नाही.

वरील बाबतीत कोणत्याही चौकशीसाठी भागधारकांनी कृपा करून खालीलपैकी कोणाशीही संपर्क साधावा:

•	
कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय	रजिस्ट्रार्स अँड ट्रान्सफर एजंटस् (आरटीए)
टाटा स्टील लिमिटेड	टीएसआर कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड
नोडल ऑफिसर आणि कंपनी सेक्रेटरी व	सी-१०१, १ला मजला, २४७ पार्क,
चिफ लिगल ऑफीसर (कॉर्पोरेट अँड कॉम्प्लायन्स)	लाल बहाद्र शास्त्री मार्ग,
बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट,	विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३.
फोर्ट, मुंबई-४०० ००१.	दूर. क्र.: +९१ २२ ६६५६ ८४८४
दू. क्र.: +९१ २२ ६६६५७२७९	फॅक्स क्र.: +९१ २२ ६६५६ ८४९४/८४९६
ई-मेलः <u>cosec@tatasteel.com</u>	ईमेलः <u>csg-unit@tcplindia.co.in</u>

टाटा स्टील लिमिटेड सही/-

पार्वथीसम कांचीनाधम नोडल ऑफीसर आणि कंपनी सेक्रेटरी व चिफ लिगल ऑफीसर (कॉर्पोरेट अँड कॉम्प्लायन्स)

एसीएस: १५९२१

**TATA STEEL** 



June 5, 2023

#### THIS COMMUNICATION IS IMPORTANT AND REQUIRES YOUR IMMEDIATE ATTENTION

Dear Shareholder(s),

# Sub: Transfer of Equity Shares held by you in Tata Steel Limited to the Investor Education and Protection Fund (IEPF)

This has reference to the provisions of the Companies Act, 2013, as amended, ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, ("Rules") thereto. Pursuant to the Act read with the said Rules, unclaimed dividend for past 7 years shall be transferred to IEPF and all shares in respect of which dividend(s) has not been paid or claimed for seven consecutive years or more shall also be transferred in favor of the IEPF Authority, in their dematerialized account maintained with National Securities Depository Limited.

As per our records, dividend amount(s) declared by Tata Steel Limited ("the Company") for FY 2015-16 to FY 2021-22 is/are unclaimed in respect of your equity shareholding in the Company. Details of such unclaimed dividend(s) are available on the website of the Company <a href="www.tatasteel.com">www.tatasteel.com</a>

#### What are you required to do?

You are requested to immediately claim the unclaimed dividend(s) due to you by returning the enclosed request form, duly signed along with Investor Service Request Forms & Nomination details (for shares held in physical form), the updated Client Master List (for shares held in demat form) and other supporting documents (such as cancelled cheque leaf with name of shareholder as Account holder), to TSR Consultants Private Limited ("TCPL"), Registrars and Transfer Agents of the Company, on or before **September 16, 2023,** at the address mentioned below.

Please note that as per SEBI Circular dated March 16, 2023, outstanding dividend payments will be credited directly to the bank account of Shareholders holding shares in physical form, once the Folio is KYC compliant and Nomination details are received. Please note that for shareholders holding shares in physical form, they are mandated to update their bank account details, contact details, KYC documents with the Company.

### What happens if you do not claim the dividend(s) due to you by September 16, 2023?

Please note that in case the dividend(s) are not claimed by September 16, 2023, the unclaimed dividend for FY 2015-16 will get transferred to IEPF. Further, those equity share(s) in respect of which the dividend(s) remains unclaimed shall be transferred in favor of IEPF Authority in the following manner on the due date i.e., September 17, 2023, in accordance with the provisions of the Act read with related Rules and applicable notification(s) issued by MCA from time to time, without any further notice to you and no liability shall lie against the Company in respect of the equity shares so transferred.

In case the shares are held by you:

- In physical form new share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF Authority on completion of necessary formalities. Hence, the original share certificate(s) which stand registered in your name will be deemed cancelled and non-negotiable.
- In dematerialized form the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in your demat account in favour of IEPF Authority.



All future benefits arising on such equity shares, way forward, would also be issued/transferred in favor of the IEPF Authority.

### How can you claim the dividend(s)/Equity Share(s) transferred to IEPF?

Should your unclaimed dividend(s)/Equity Share(s) be transferred in favor of the IEPF Authority, the same can be claimed by you by making an online application electronically (web form IEPF-5) available on the website of the Ministry of Corporate Affairs at <a href="www.iepf.gov.in">www.iepf.gov.in</a> and sending physical copy of the same, duly signed, to the attention of the Nodal Officer/Deputy Nodal Officer, Tata Steel Limited at the Registered Office address (Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai 400001), along with the e-form IEPF-5 submission acknowledgement/challan and requisite documents enumerated in web form IEPF - 5. Please note that the link to the web form is also available on the website of the Company at <a href="www.tatasteel.com">www.tatasteel.com</a>.

### Whom should you contact for information, assistance or clarifications?

Should you need any further information or have any further questions or need any assistance in this regard, please contact either of the following:

Contact details of the Company	Registrars and Transfer Agents (RTA)
Tata Steel Limited	TSR Consultants Private Limited
Nodal officer and Company Secretary &	C-101, 1st Floor, 247 Park,
Chief Legal Officer (Corporate & Compliance)	Lal Bahadur Shastri Marg,
Bombay House, 24 Homi Modi Street,	Vikhroli (West), Mumbai 400 083.
Fort, Mumbai 400 001.	Tel No.: +91 22 6656 8484
Tel No: +91 22 6665 7279	Fax No.: +91 22 6656 8494/8496
Email: cosec@tatasteel.com	Email: csg-unit@tcplindia.co.in

Further, we request you to update your PAN details and Bank Account details with the RTA for shares held in physical mode (in form ISR-1, Form ISR-2 as applicable) and with your Depository Participant, for shares held in Demat mode, so as to enable us to process your dividend claims to your bank account by electronic mode. The manner of providing the information and supporting documents required to take the information on records is mentioned in the enclosed Request Form. For further details, you may refer the FAQs available on our website at <a href="https://www.tatasteel.com/investors/investor-information/frequently-asked-questions/">https://www.tatasteel.com/investors/investor-information/frequently-asked-questions/</a>

Thanking you.

Yours faithfully,

**Tata Steel Limited** 

Parvatheesam Kanchinadham

Nodal officer and Company Secretary & Chief Legal Officer (Corporate & Compliance)

**Encl: Request Form** 

# **REQUEST FORM**

Ref				
To, TSR CONSULTANTS PRI (CIN: U74999MH2018PTC C-101, 1st Floor, 247 Park, L Vikhroli (West), Mumbai 400	307859) .al Bahadur Shastri Marg,			
_	iit: Tata Steel Limited b: Payment of unclaimed d	lividend		
	ompany's letter dated June 5 rity, in respect of which divid · more.			
Please arrange to make the	e payment of unclaimed divid	end as stated below:		
in my name. I have also no money in connection with the	strument(s).	s) sent to me earlier, no	-	
Account No./ Folio:	Г	Data of Baymant	Due dete te eleim	1
Warrant No.	Net Amount (Rs. P.)	Date of Payment of Dividend	Due date to claim Dividend	
		16-08-2016	16-09-2023	
		10-08-2017	08-09-2024	
		23-07-2018	21-08-2025	
		23-07-2019	21-08-2026	1
		24-08-2020	23-09-2027	
		02-07-2021	01-08-2028	
		02-07-2022	01-08-2029	
Nomination, as stated in the accordingly, self-attested defends a stated in Electronic States and the state of the state o	g shares in physical form: e enclosed Form ISR-1, Forn ocuments as mentioned in the ronic/ Dematerialized Form n enclosing the self-attested of against my demat account.	n ISR-2 and SH-13 aga e said Forms are also e n: New Bank Details an	inst the above folio numberclosed.  The registered against my	per and demat
		Signature	of the First named Share	eholder
		-		
Note:				

Shareholders holding shares in dematerialized form are requested to update their address and bank details directly with the respective Depository participant(s).

In absence of complete bank details of Shareholders registered against account with RTA/Depository Participant as the case may be, payment of outstanding dividend amount cannot be effected. Payment will be made only to KYC Compliant Shareholders.